

# ठाणे महानगर पालिका, ठाणे

## तरण तलाव विभाग सुचना फलक

1. ओळख पत्रा शिवाय तरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बॅच सुटण्या करिता 20 मिनिटे असतांना सभासदांना तरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही.
2. सरी स्नान घेतल्या शिवाय तरण तलावात पोहण्यास जाऊ नये.
3. पोहण्याचा पोशाख परिधान करूनच तरण तलावात पोहण्यास जावे पोहण्याचा पोशाख खालील प्रमाणे असावा.
  1. पुरुष :- नायलॉनची गडद रंगाची सुस्थितीत असलेली ईजार
  2. महिला :- पायाच्या गुडघ्या पर्यंत आणि हाताच्या कोपरा पर्यंत असलेला (वनपिस) पोशाख धारण करावा व डोक्यावर टोपी घालावी.
4. अंगावर जखमा किंवा व्रण उठले असतील तर अशा सभासदांना तरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही.
5. पालकांनी तरण तलावाच्या आवारात बसू नये / तसेच तलावा भोवती उभे राहू नये. आपल्या करिता गॅलेरीत बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे कोणी पालक तरण तलावा भोवती उभे असलेले अथवा बसलेले आढळल्यास त्याच्या पाल्याचे सभासदत्व रद्द करण्यात येईल.
6. तरण तलावात चित्रीकरण करणेस / फोटो काढणे / धुम्रपान करणे / खाद्य पदार्थ खाणे सक्त मनाई आहे. असे करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यांत येईल.
7. तरण तलावात कोणत्याही प्रकारचे प्राणी आणण्यास व फुले झाडांना हात लावण्यास सक्त मनाई आहे.
8. पोहण्यास येणाऱ्या सभासदांनी आपल्या सोबत कोणत्याही मौल्यवान वस्तु / रोकड आणू नये. वस्तु हरविल्यास / चोरी झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. आपली तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.

9. सर्व सभासदांना सुचना तरण तलावाच्या गॅलेरीत तसेच तलावाच्या आवतीभोवती येऊन अंगपुसणे कपडे बदलणे असे प्रकार करू नयेत. असे केल्याचे आढळल्यास आपले सभासदत्व रद्द करण्यात येईल.
10. तरण तलावात प्रवेश करतांना आपली पादत्राणे सुचित केलेल्या जागेत ठेवावी. आपण पादत्राणासह तरण तलावात प्रवेश केल्यास तसेच पादत्राणा बाबत आपणास समज दिल्या नंतर आपण कर्मचार्यांशी वाद घालू नये. अरेरावीची भाषा केल्यास आपले सभासदत्व रद्द करण्यात येईल.
11. सर्व सभासदांनी जल प्रशिक्षकांच्या सुचना पाळव्यात जल प्रशिक्षकांच्या परवानगी शिवाय खोल पाण्यात सुर मारू नये.
12. आपल्या पोहण्याची वेळ संपताच घंटा वाजविण्यात येईल. घंटा वाजवून झाल्या नंतर आपण त्वरीत पाण्याच्या बाहेर निघावे. असे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

**वरिल सूचनांचे पालन तंतोतंत करावे**

**व्यवस्थापक  
तरण तलाव**